

Ref No. 3091/24 1 September 2024

The Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 (Scrip code: 500245)

Dear Sir / Madam,

Subject: Notice to the Members published in newspapers

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; we submit the copy of the Notice to the Members about the Annual General Meeting, E-voting and the Record Date for Final Dividend.

The aforesaid notice has been published on 1 September 2024 in following newspapers :

- Financial Express [English language newspaper] in all India editions and
- Loksatta [Marathi language newspaper] in Pune edition.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Company Secretary

Encl: a/a

Kirloskar Ferrous Industries Limited

A Kirloskar Group Company

Registered Office :

13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune 411003, Maharashtra Telephone: +91 (20) 66084645 Telefax: +91 (20) 25813208 / 25810209 Email: kfilinvestor@kirloskar.com Website: www.kirloskarferrous.com

CIN: L27101PN1991PLC063223

FE SUNDAY

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place : Delhi Date : 31.08.2024 Sabhayata Bhatia

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) BATA INDIA LIMITED having its Registered Office at 27B Camac Street, 1st Floor, Kolkata West Bengal-700016, registered in the name of the following Shareholder/s have been lost by them. Name of the Folio Certificate Distinctive Number/s Shareholder/s No. No./s Shares

725426

127502891

388 of

to 127503278 FV Rs 5/ The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way ith the above referred share cartificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s rould lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1x Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbal-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained

0063696

SABHYATA

BHATIA

and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Sabhayata Bhatia Place : Delhi Date: 31.08.2024 Name of Legal Claimant.

ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L65900MH1984PLC091326

Name of Legal Claimant.

Regd. Office: Pantomath, Nucleus House, Saki- Vihar Road, Andheri (East), Mumbai: 400 072 Tel: 28570781/28583333, Email: investorgrievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com INFORMATION REGARDING 40TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL **MEANS (OVAM) AND BOOK CLOSURE DATES**

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Company scheduled to be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Friday, September 27, 2024 at 10:30 A.M. (IST), deemed to be held at the Registered Office of the Company, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act), the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), read with General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 & other circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-2024 will be sent only through electronic mode to the members at their email id, whose names appearing in the Register of Members/ Beneficial Owner maintained by the Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depositories as on BENPOS date i.e. Monday, September 02, 2024.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). In respect of shares held in physical form, Members may register their email id by sending the detail in prescribed Form ISR-1, to the Company at investorgrievance@acmfsl.co.in or RTA of the Company at rnt.helpdesk@linkintime.co.in.

The Notice of the AGM and Annual Report 2023-2024 will also be available on the Company's website at www.acmfsl.com, on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of e-voting service provider i.e. Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with relevant rules and Regulation 42 of SEBI (LODR) 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive).

Members holding shares in Demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").

Manner of casting vote(s) through e-voting: a. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, the Resolutions for consideration at the AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the Company has engaged the services of Central Depository services Limited (CDSL). The manner of remote e-voting prior to the AGM or through e-voting system during the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company.

b. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes as may be provided in the Notice which will be sent through email and made available on website of the Company. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular nstructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e-voting during the AGM. This notice is issued for the information and benefit of all the members of the Company and in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

Contact Details of RTA are as under: M/s. Link Intime India Private Limited C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Email: rnt.helpdesk@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in; Tel No: +918108116767

For and on behalf of Asit C Mehta Financial Services Limited

Place : Mumbai Date : August 31, 2024

(Company Secretary & Compliance Officer)

Kirloskar Ferrous Industries Limited A Kirloskar Group Company

ĸżrloskar

Puspraj R. Pandey

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003

CIN: L27101PN1991PLC063223

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND RECORD DATE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ('AGM') of the Members of Kirloskar Ferrous Industries Limited ('the Company') will be held on Tuesday, 24 September 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') facility, in compliance with provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules thereof read with the General Circular No. 14/2020 dated 8 April 2020, the General Circular No. 17/2020 dated 13 April 2020, the General Circular No. 20/2020 dated 5 May 2020, the General Circular No. 10/2022 dated 28 December 2022 and General Circular No. 09/2023 dated 25 September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs [collectively referred to as 'MCA Circulars'] and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 read with Master Circular No. SEBI/HO/ CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated 11th July, 2023 issued by the SEBI [collectively referred to as 'SEBI Circulars']

Notice is further given that, The Board of Directors at its meeting held on 9 August 2024 has recommended the Final Dividend of ₹ 2.50 per equity share of ₹ 5 each (i.e. 50 percent) for the financial year 2023-2024 for the approval of the Members at the AGM and that the Record Date has been fixed as Friday, 13 September 2024 to ascertain the list of Members entitled to receive the Final Dividend.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars; the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2023-2024 have been sent in electronic mode only to all those Members, whose email addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective Depository Participants. The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2023-2024 will be available at the website of the Company viz. www.kirloskarferrous.com and the website of BSE Limited viz. www.bseindia.com

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014; Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as amended; the Company is pleased to provide to the Members the facility to exercise their right to vote by electronic means through the National Securities Depository Limited ('NSDL') on all items of businesses as set out in the Notice of AGM. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ("Remote e-voting") or by e-voting at the AGM. The Cut-off date has been fixed as Tuesday, 17 September 2024 for determining eligibility of Members to cast the vote by remote e-voting or by e-voting at the AGM.

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as amended from time to time; the Members are provided with following information:

- . The dispatch of the Notice of AGM alongwith the Annual Report has been completed by electronic mode on 31 August 2024.
- The remote e-voting period commences on Saturday, 21 September 2024 at 9:00 a.m. (IST) and
- ends on Monday, 23 September 2024 at 5:00 p.m. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Monday, 23 September 2024.
- A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial
- Owners maintained by the Depositories as on the Cut Off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or the e-voting at the AGM.

Any person, who acquires shares of the Company after dispatch of the Notice of AGM and

becomes Member of the Company and holds shares as of the Cut Off date may obtain login ID

and password by sending a request to evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for remote e-voting, then existing User ID and password can be used to cast the vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com. A Member can also use the OTP (One Time Password)

- based login to cast the vote on the e-voting system of NSDL. The Members attending the AGM through VC / OAVM facility, who have not cast the votes by means of remote e-voting, shall be able to cast the vote through e-voting at the AGM.
- The Members, who have cast their votes by remote e-voting, may also attend the AGM through VC / OAVM facility, but shall not be entitled to cast their votes again at the AGM.
- The procedure for electronic voting and attending the AGM through VC / OAVM facility have been provided in the Notice of AGM. The Notice of AGM will be available at the websites of the Company viz. www.kirloskarferrous.com; BSE Limited viz. www.bseindia.com and NSDL viz. www.evoting.nsdl.com.
- In case of any queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free number 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the Email ID evoting@nsdl.co.in who will address the grievances relating to electronic voting. The Members may also write to the Company Secretary at email ID kfilinvestor@kirloskar.com or to the Registered Office Address.

For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Date: 31 August 2024 Company Secretary Place : Pune

Tel: +91 20 66084645
 Fax: +91 20 25813208

Email: kfilinvestor@kirloskar.com
 Website: www.kirloskarferrous.com

"Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Limited and Kirloskar Ferrous Industries Limited is the Permitted User"

CENTRAL RAILWAY

DY.CMM/M/PAREL,

MUMBAI DIVISION POLYMER BUFFER SPRING PACK SET. E-PROCUREMENT

E-PROCUREMENT Notice No:e-39/2024 Dt. 26.08.2024 TENDER No. - 48.24.6074, ITEM **DESCRIPTION** - Polymer Buffer Spring Pack Set. (consisting of 3 items) to ICF Drg. No. ICF/STD-2-2-015 Alt-a/Nil, Col-II, Item Nos. 16, 17 & 18. Material & Spec. as per ICF/MD/Spec-353 with Amdt, 1 of August 2019. QTY - 350 Sets., T.O.D - 25th September -2024 Allocation/UWID/WO NO: 06023128 & WO No. 80106231 Complete details of tenders are available at Central Railway official website www.ireps.gov.in the complete documents can be downloaded from the website. DY. Chief Material Manager

DOWNLOAD UTS APP FOR TICKETS

e-Tender Notice No. CPMGSUWATENGG 2024009, Dtd.: 23.08.2024 Name of work: "DEVELOPMENT OF

INFRASTRUCTURE FACILITIES FOR MAINTENANCE OF HHP ELECTRIC LOCOMOTIVES AT DIESEL LOCO SHED. VISAKHAPATNAM, EAST COAST RAILWAY ON ENGINEERING, PROCUREMENT & CONSTRUCTION (EPC) MODE".

Approx cost of the work: ₹ 115,19,49,765.50, EMD: ₹ 57,59,800/-, Completion period of the work: 15 months Tender closing date & time : at 1100 hrs. of

No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website www.ireps.gov.in. The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/ corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS portal. Only registered tenderer/ bidder can participate on e-tendering.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions. Dy. Chief Engineer (GSU),

PR-482/P/24-25

EAST COAST RAILWAY e-Tender Notice No. EPC-CECONIII BBS2024033, Dtd.: 19.08.2024

Name of work: 3RD LINE BETWEEN NERGUNDI-BARANG (22KM) AND KHURDA ROAD-VIZIANAGARAM (363KM) ON BHADRAK-VIZIANAGARAM SECTION (385KM): CONSTRUCTION OF IMPORTANT BRIDGE NOS. 539 (16X30.5M OPEN WEB STEEL GIRDER OVER RIVER BIRUPA AT CH.402521M), 544 (32X65.84M OPEN WEB STEEL GIRDER OVER RIVER MAHANADI AT CH.406305M), 553 (18X45.70M OPEN WEB STEEL GIRDER OVER RIVER KATHJORI AT CH.411589M), 557 (20X45.70M OPEN WEB STEEL GIRDER OVER RIVER KUAKHAI AT

Approx cost of the work :₹ 99660.27 Lakhs, EMD: ₹ 2,00,00,000/-, Completion period of the work: 730 days.

CH. 414607M) ON EPC MODE.

Tender closing date & time : at 1200 hrs. of 18.10.2024. No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such

e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration.

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website www.ireps.gov.in. The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/ corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS portal. Only registered tenderer/ bidder can participate on e-tendering.

the tenderers carefully and ensure compliance of all instructions.

PR-55/CH/24-25

SMFG

nterest thereon.

Grihashakti

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF INNOVATIVE WATER CARE INDIA PRIVATE LIMITED

INNOVATIVE WATER CARE INDIA PRIVATE LIMITED Name of Corporate Person Date of incorporation of Corporate Person 25.04.2019

Registrar of Companies, Mumbai, Authority under which Corporate Person is incorporated /registered under Companies Act, 2013 Corporate identity number / limited liability U41000MH2019FTC324561 identity number of Corporate Person

NPV House, D Wing, Chanakya Mahavir Nagar Link Address of the registered Office and Principal office (if any) of Corporate Person, Road, Kandivali (West), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400067 Liquidation commencement date of 28.08.2024 Corporate Person

Name, address, email address, telephone Kamall Ahuja, Insolvency Professional number and the registration number of Address: D-251, Basement, Defence Colony, New Delhi-110024 Email: iwcliquidation@gmail.com Telephone No.: 01146013134 Rean, No.: IBBI/IPA-002/IP-N01025/2020-2021/13389

Last date for submission of claims 27.09.2024 Notice is hereby given that the INNOVATIVE WATER CARE INDIA PRIVATE LIMITED has commenced voluntary liquidation on 28th August, 2024.

The stakeholders of INNOVATIVE WATER CARE INDIA PRIVATE LIMITED are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 27th September, 2024 to the liquidator at the address

mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. Kamall Ahuja Liquidator of Innovative Water Care India Private Limited

Date: 29.08.2024 Registration No: IBBI/IPA-002/IP-N01025/2020-2021/13389 AFA valid upto: 30-06-2025 Place: New Delhi

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Taj Publicity Services, Beejay Ads, Opera House Byculla (W), Phone: 23692926 / 56051035.

Color Spot, Byculla (E). Phone: 23748048 / 23714748.

FCA Communications, Nariman Point, Phone: 40020550 / 51.

Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835

Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 / 2341 4596.

J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort. Phone: 22663742.

Mani's Agencies, Opp.G.P.O. Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257.

Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338.

Mobile: 9820460262. OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.

Premier Advertisers

S. Arts Advtg.

Masjid

Mumbai Central Mobile: 9819891116 Sarjan Advertising, Tardeo. Phone: 66626983 Sanjeet Communication Fort. Phone: 40024682/40792205.

The tenderers should read all instructions to

Chief Administrative Officer (Con) Bhubaneswar

SOUTH MUMBAI Phone: 23415111

> Phone: 2305 4894. Mobile: 9892011371. Yugarambha Advertising, Girgaon,

Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.

CENTRAL MUMBAI Aarvan Publicity Dadar (E), Phone: 022-65881876

Mobile: 9320111876

2422 0445.

B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/9930949817

Hook Advertainment Dadar Mobile: 8691800888

Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 | 24465555

Charudatta Advertising, Mahim (W), Phone: 24221461 Jay Publicity,

Phone: 24124640 Pallavi Advtg. Dadar (W),

Dadar (E),

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising. Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Stylus Arts, Dadar (W), Phone: 24304897 Time Advertising,

Matunga (W), Phone: 2446 6191 Vijaya Agencies,

Dadar (W), Phone: 2422 5672.

SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insigne BKC, BKC Main Road, Bandra Kurta Complex, Bandra (E), Mumbai - 40005t Regd. Off.: Megh Towers, 3º Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095 POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY [(Appendix IV) Rule 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) a Housing Finance Company (duly registered with National Housing Bank (Fully Owned by RBI)] (hereinafter referred to as "SMHFC") under Securitisation and Reconstruction of Financial Assests and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that the undersigned has Taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any dealings with the property will be subject to the charge of "SMHFC" for an amount as mentioned herein under and

SI.	Name of the Borrower(s)	Description of Secured Assets	Demand Notice	Date of
No.	/ Guarantor(s) LAN	(Immovable Property)	Date & Amount	Possession
	LAN :- 606439211582844 (1) Mangal Anil Nikam	Residential Flat No. 403 Admeasuring Area 656 Sq.ft. Equivalent 60.96 Sq.mt. to Built-Up Approximately on Fourth Floor in the Residential Building Named As "Orn Sai Heritage Wing No. C" Alongwith Undivided Common Interest in the Land Beneath the Building Situated on Plot of Land Bearing S. No. 330/29 At Village Kalher, Within the Limits of Grampanchayat Kalher, Bhiwandi Sub-District And Taluka Bhiwandi, Sub-Division And District Thane, Maharashtra State.	Rs. 20,84,219.64/- (Rupees Twenty Lakh	

Place: Thane, Maharashtra Date: 29.08.2024

Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.,

Genus energizing lives

GENUS PAPER & BOARDS LIMITED (CIN: L21098UP2012PLC048300) Regd. Office: VIII. Aghwanpur, Kanth Road, Moradabad-244001 (U.P.)

Phone: 0591-2511242; Website: www.genuspaper.com, Email: cs@genuspaper.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 13th Annual General Meeting ("AGM") of the Members of Genus Paper & Boards Limited ("the Company") is scheduled: to be held on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with the applicable circulars issued by the Ministry f Corporate Affairs and the SEBI in this regard (Collectively referred to as "applicable circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM. The Members can join the AGM in the VC/OAVM mode 30 minutes before and after the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice of AGM. In accordance with the applicable circulars, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 have been sent on August 31, 2024 to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on website of the Company at www.genuspaper.com, website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, and applicable circulars, members holding shares as on the cut-off date i.e. September 16 2024 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote e-voting or e-voting during the AGM. The detailed procedure or instructions for e-voting are contained in the Notice of AGM. In this regard, the Members are hereby informed that: The remote e-voting shall commence on Friday, September 20, 2024 at 9.00 am (IST) and end on Sunday, September 22, 2024 at 5.00 pm

(IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. (IST) on September 22, 2024. It is hereby clarified that it is not mandatory for a member to vote using the remote e-voting facility. Members have also an option to cast their vote through e-voting by attending the AGM. Members can opt for only one mode of voting. The Members who have cast their vote by remote

e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 16, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person who is not a Member as on the said cut-off date, should treat this Notice or Notice of AGM for information purposes only.

Any person who has acquired shares of the Company and become member after dispatch of the Notice of AGM and holding shares as or cut-off date i.e. Monday, September 16, 2024 may obtain login ID and password by sending a request to the Company at cs@genuspaper.com or to the RTA at nichetechpl@nichetechpl.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote. The shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote

e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Member participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act (viii) In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22:55 33, The Company has appointed Ms. Komal, Practicing Company Secretary (FCS No.11636, CP No.17597) (M/s. Komal & Associates), of Delhi as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process prior to the AGM and e-voting during the AGM in a fair and transparent manner. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 17, 2024 to Monday, September

By order of the Board of Directors For Genus Paper & Boards Limited Kunal Nayar

Company Secretary



NIIT Learning Systems Limited

TRAINING Registered Office: Plot No. 85, Sector 32, Institutional Area.

SERVICES Gurugram - 122001, Haryana

CIN: L72200HR2001PLC099478 Phone: +91(124) 4293000. Website: www.niitmts.com; E-mail: investors@niitmts.com NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 22nd Annual General Meeting ('AGM') of the Members

The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. In accordance with the applicable provisions of Companies Act, 2013 ('the Act') and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023 167 dated October 7, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as 'the Circulars'), the Notice of AGM and Annual Report have been sent in electronic mode only, to the members whose e-mail addresses are registered with Depository Participant(s)/ Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide said Circulars. The electronic dispatch of Annual Report to the members has been completed on Saturday, August 31, 2024. The aforesaid Notice and Annual Report are also available on the website of the Company i.e., www.niitmts.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

of NIIT Learning Systems Limited ('the Company') will be held through Video

Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 24

2024, at 10:00 A.M. (IST) to transact the business, as set out in the Notice of the AGM

The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM and referred in Notice of AGM or Annual Report shall be available electronically for inspection by members upon request to the Company by sending email at investors@niitmts.com n compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-Voting facility to its members, to vote from a place other than venue of the AGM ('remote e-Voting'). The Company is providing facility to its members to cast their votes remotely, using the electronic voting system ('remote e-Voting'), for participation in the AGM through VC/OAVM facility and e-Voting during the AGM through National Securities Depositories Limited ('NSDL'). The procedure/ nstructions in this respect have been provided in notes to the Notice of AGM. Members of the Company under the category of Institutional/Corporate shareholders are encouraged to attend and participate in the AGM through VC/OAVM and vote thereat. The Members participating in the AGM through VC/OAVM facility, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM if not voted earlier through remote e-Voting.

The members of the Company holding shares as on the cut-off date i.e., Tuesday September 17, 2024, shall be entitled to cast vote by remote e-Voting or attend the meeting through VC/OAVM and cast vote at AGM. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. The remote e-Voting period shall commence on Thursday, September 2024 (9:00 A.M. IST) and ends on Monday, September 23, 2024 (5:00 P.M. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member(s) through remote e-Voting, it cannot be changed subsequently. In the case of voting by remote e-Voting and also e-Voting at the AGM votes cast through remote e-Voting will be considered final and e-Voting at the AGM

Any person, who acquires shares and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., Tuesday, September 17, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or investors@niitmts.com. However, if you are already registered with NSDL for remote e-Voting then you can use your existing user ID and password for casting your vote Mr. Milan Malik, Practicing Company Secretary (Membership No. FCS 9888 and CP No. 16614) and failing him, Mr. Subhash Chander Setia, Practicing Company Secretary (Membership No. FCS 3019 and CP No. 23681), the designated partners of Corpnexus Services LLP, have been appointed as the Scrutinizer(s) to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Members who would like to express their views or ask questions during the AGM may

register themselves by sending request mentioning their name, demat account/ folio number, email id, mobile number through their registered email to the Company at investors@niitmts.com. The Speaker Registration will be open till Tuesday. September 17, 2024. Only persons who shall be member as on the cut-off date shall be entitled register and participate in the AGM. In case of any queries relating to e-Voting or attending AGM through VC/OAVM,

members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com or contact NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. INSTRUCTIONS ON TAX DEDUCTIBLE AT SOURCE ON DIVIDEND

The Company has fixed Thursday, September 5, 2024, as Record Date for determining entitlement of members to the final dividend for the financial year ended March 31, 2024, if approved at the AGM. Members are advised to refer to the notes set out in the Notice of the AGM related to tax deduction at source on dividend. Members are requested to provide their documents for any tax benefit (no tax or deduction of tax at lower rate) to the

Company through email at investors@niitmts.com latest by Saturday, September

14, 2024. The same shall be subject to being complete in all respect, valid and subject to verification by the Company, The notice issued earlier in respect of AGM of the Company is available at the website of the Company and stock exchanges,

By Order of the Board For NIIT Learning Systems Limited

Company Secretary & Compliance Officer

Deepak Bansal



CIN: L36910MH1995PLC086017 Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021

Email: secretarial@asainstargroup.com, Website- www.asianstargroup.com Tel No: +91 2262444111, Fax: +91 22 22842427 NOTICE OF 30" ANNUAL GENERAL MEETING. BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the thirtieth (30°) Annual General Meeting ("AGM") of Asian Star Company

Limited ("COMPANY") will be held on Monday, September 23, 2024 at 02.00 P.M. (IST) through Video Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the said AGM. In compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013("the Act") and rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure

Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") read with General Circulars no. 20/2020 dated 5th May, 2020, and 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBUHO/CFD/CMD2/ CIRP/P/2023/120 dated 11th July, 2023, circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars) alongwith the other applicable circulars issued by MCA and SEBI .(hereinafter collectively referred to as Circulars , the AGM of the company will be held through VC/OVAM. Further, in accordance with the aforesaid Circulars, Notice of the 30th AGM along with Annual Report

for financial year 2023-24 has been electronically sent on Saturday, August 31, 2024 to all shareholders whose email address are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). Members may note that the Notice and the Explanatory Statement of 30th AGM along with Annual Report for financial year

2023-24 is available on the website of the Company at www.asianstargroup.com on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on website of stock exchange (BSE Limited) i.e. The instructions for joining the AGM are provided in the AGM notice. The members attending the AGM

through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. The facility for appointment of proxies by the members will not be available since the AGM is being held by VC/OAVM. The members who have not registered their e-mail address may get their email id registered with Bigshare Services Pvt Ltd. by mailing on into Bibligshareonline.com or may send email to secretarial@asianstargroup.com.

shall not be entitled to cast their vote again.

Place: Mumbai.

Date: August 31, 2024

Book Closure

Place: Gurugram

Date: August 31, 2024

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company shall remain closed from Tuesday, September 17, 2024 to Monday, September 23, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Final Dividend on Equity Shares of the Company. Instructions for remote e-voting and e-voting

pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, If any, of the Act read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation

44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their

votes using electronic voting system (remote e-voting) and Company shall also provide the facility of voting during the AGM (e-voting) through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The remote e-voting period shall commence on Friday, September 20, 2024 9.00 A.M IST and will end on Sunday, September 22, 2024 5.00 p.m. IST. Voting through remote e-voting

will not be permitted beyond 5.00 p.m. IST on Sunday, September 22, 2024. E-voting shall also be made available at the AGM and the members attending the meeting who have not caste their vote through remote e-voting and shall be able to vote at the AGM. Detailed instructions pertaining to remote e-voting before the AGM/ e-voting during the AGM is provided in the Notice of AGM and attending AGM through VC/OAVM is provided in AGM Notice. The cut-off date for purpose of remote e-voting and voting at AGM is Monday, September 16,

2024. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on cut-off date only shall be entitled to avail the tacility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting.

Members who acquires shares of the Company and becomes a member of the company after dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as on cut-off date i.e. Monday, September 16, 2024, may obtain Login ID and Password by sending request to

(Membership No. 6336, CP No. 6752) has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and also e voting at the AGM in a fair and transparent manner. In case of any queries/grievance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholder and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdi.com

or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Mrs. Soni Singh, Assistant Manager at

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 30° AGM but

The Board of Directors have appointed Shri. Yogesh D. Dabholkar, Practicing Company Secretary

Shareholders holding shares in the electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register / update the details in their demat account, as per the process advised by their DPs. SEBI vide its circular dated June 10, 2024 issued in this regard, has stated that the members holding securities in physical form, whose folio(s) are not updated with any of the KYC details [viz. (i) PAN (ii) contact details (ii) mobile number (iv) Bank account details and (v) signature] shall be eligible for any payment including dividend , interest or redemption in the respect of such folios only through electronic mode with effect from 1st April, 2024, in accordance with the above, dividends in respect of physical folios wherein any of the KYC details are not updated before the cut-off date, will be held back by the company, members may please note that the dividends will be credited to their

bank account only after the KYC details are updated in the folio. The Board of Directors of the Company at their meeting held on 17th May, 2024 have approved and recommended payment of dividend of Rs. 1.50 (Rupees one fifty paise only) per equity share of face value of Rs. 10 /- (Rupees Ten only) each for the financial year ended 31st March, 2024 subject to the approval of the shareholders at the ensuing AGM. The dividend if approved by the shareholders will be paid on or after Monday September 30, 2024 to the shareholders whose names appears in the Register of members or the Register of beneficial owners, as the case may be, as on the record date i.e Monday September 16, 2024

> Arvind T. Shah Chairman, Wholetime Director & CFO (DIN: 00004720)

For Asian Star Company Limited

Pune

financialexp.epapr.in

helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

23, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Date: August 31, 2024

Place: Moradabad

जंगम /स्थावर मालमत्ताच्या

विक्रीकरिता विक्री सूचना



बैंक ऑफ़ बड़ौदा क्षेत्रिय कार्यालय कोल्हापूर, दुसरा मजला, ऑफीस युनिट Bank of Baroda न ३-४, ८ आणि ९, जेमस्टोन, विचारे कॉम्प्लेक्स. सेंटल बस स्टँड जवळ, कोल्हापूर, ४१६००२

शाखेचे स्थलांतर

आमच्या अमूल्य ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही **सिद्धनेर्ली शाखा** जी सध्या पहिला मजला, सि. एस. नं. ९३० आणि ९२९, सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर- ४९६२३२ येथे कार्यरत आहे ती दिनांक २३.०९.२०२४ पासून 'ग्रामपंचायत मिळकत न. १५५५, सि. एस. न. ७८७ आणि ७८४, सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर' येथे कार्यरत असेल. या नवीन पत्त्यावर सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध

आम्ही आमच्या ग्राहकांना कळवू इच्छितो की शाखेच्या स्थलांतरात आम्ही या शाखेतील सर्व रेकॉडर्स आणि कागदपत्रे स्थलांतरीत करीत असून, प्रस्तावित जागेत रेकॉडर्स आणि कागदपत्रे हलविताना सर्वोच्च काळजी घेतली जाणार आहे. (आमच्या ग्राहकांसाठी / सामान्य जनतेसाठी अधिक तपशीलवार माहिती आमच्या **सिद्धनेर्ली**

शाखेकडून दि. २२.०८.२०२४ रोजीच्या नोटीसीद्वारे जाहीर केला आहे.) आम्ही आमच्या ग्राहकाच्या या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी दिलगीर आहोत. आम्ही

सर्वकाळ सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासन देत आहोत

दिनांक: ३०/०८/२०२४

Place: Pune

Date:30/8/2024

सहाय्यक महाप्रबंधक आणि क्षेत्रिय प्रमुख, कोल्हापूर क्षेत्र

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that Mr. Harshad Kamlakar Ghalsasi ('Owner') is sufficiently entitled to and is the owner of the immovable property described in the Schedule hereunder. That the said Owner is negotiating with our clients in respect the said Schedule Property and that the Owner has duly assured to our client(s) that, they have a clean, clear and marketable title in respect of the said Scheduled property mentioned in the Schedule hereunder. Any person/entity having any right(s), title, claim(s) or interest(s) etc of any nature whatsoeve whether by way of any kind of agreement, sale deed, assignment mortgage, inheritance, succession or otherwise and/or any objection in the respect of said Scheduled Property are requested to intimate the undersigned alongwith the relevant original documents and obtain acknowledgement of the same within 7 (Seven) days from the publication of this Notice, failing which our Clients shall complete the transaction in respect of the Schedule Property and any of the claims of any person/s whatsoever, will be deemed to have been permanently and willfully waived off and/or abandoned. Any objections received after the time period stipulated herein shall not be entertained which please note

SCHEDULE OF THE PROPERTY SCHEDULE A

All that piece and parcel of Flat No. 7 admeasuring approx.. 810 sq. ft. carpet along with adjacent terrace admeasuring 75 sq. ft. (i.e. Approx. 1128 sq. ft. Built up) on Second floor in the Building known as Swapna Co-operative Housing Society Ltd. along with one covered car park situate on Plot No. 25+26 out of S. No. 125/1/A, CTS 1128, LIC Colony Near MIT College, Off Paud Road, Kothrud, Pune-411038 within the limits of Pune Municipal Corporation and Registration District Sub Registrar Haveli No. 1 to 28 which is bounded as under Hereinafter for sake of brevity and convenience referred to as the 'said Flat, which is bounded as: On or towards the East: Flat o. 8; On or towards the South: Flat No. 6; On or towards the West: Anantam Society; On or towards the North: Main Road

> Mrs. Amruta Amit Pendse Advocate Flat 301, I Wing, Sector D.

Vrindivan heights, Kothrud. Pune - 411038, PH: 9881253686 Email Id -adv.pendse@gmail.com

बिल्डींग क्र. 2, युनिट क्र. 201-202ए आणि 200-202बी, तळ मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड (India) Limited चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-400 093.

परिशिष्ट-IV-A सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल 2002 मधील नियम 8(6 आणि नियम 9 सह वाचण्य

ज्याअर्थी. ॲसरेक (इंडिया) लिमिटेड ही सिक्यरिटायझेशन अँड ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (यापढे 'ॲसरेक असा उल्लेख करण्यात येईल) आणि दि. 26.08.2020 रोजी अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड ('एसीबीएल यांचे सह झालेल्या अभिहस्तांकन कराराच्या आधारे कर्जदार खाते नावाचे सुरक्षित धनको आहेत, आणि मूळ धनव अभ्यदय को-ऑप बँक लिमिटेड ('एसीबीएल') यांच्या कडन **मिराज सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड आ**णि त्याचे संचालक/ कर्जदार/ जामीनदार/ गहाणदार (i) मिराज सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, द्वारे त्याच परिसमापक, श्री भास्कर शेट्टी, (ii) श्रीकांत खाडिलकर, संचालक आणि जामीनदार (iii) रौनक खाडिलकर, संचालक आणि जामीनदार, यांचे सुरक्षित कर्ज अंतर्निहित अनामतीसह अधिग्रहित केले आहे अभ्युदय को-ऑप बैंक लिमिटेड ('एसीबीएल') च्या प्राधिकृत अधिकारयांनी सिक्युटियव्हेश्यन अँड रिकन्स्ट्रका ऑफ फायर्नॉन्शअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सफेंसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सद अधिनियमातील अनु. 13(2) अंतर्गत दि. 02.03.2019 रोजी एक मागणी सूचना पाठविली ज्यात उपरोत्त संचालक/ कर्जदार/ गहाणदार/ जामीनदार यांना अध्युदय को-ऑप बँक लिमिटेड ('एसीबीएल') यांनी संचालक कर्जदार/ गहाणदार/ जामीनदार यांना दिलेल्या अग्निमांच्या संदर्भात दि. 28.02.2019 रोजी नुसार थकबाकी रक् रु. 20,59,78,012.14/- (रुपये वीस कोटी एकोणसाठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार बारा आणि चौदा पैसे फक्त) ची दिलेल्या अग्रिमांच्या संदर्भात, जर असेल तर वसुली समायोजित केल्यानंतर, त्यावर पुढीर **व्याजासह** 60 दिवसांच्या विहित कालावधीत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. संचालक कर्जदार/ गहाणदार/ जामीनदार यांनी अन. 13 (2) अंतर्गत दि. 02.03.2019 रोजीच्या सदर मागणी सचनेनस विहित कालावधीत भरणा न केल्याने अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड ('एसीबीएल') च्या प्राधिकृत अधिकारयां एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटीज (इंटरेस्ट) रुल्स. 2002 सह वाचण्यात येणारया अनच्छेद 13 (४) अंतर्गत बहार . करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 12.12.2019 रोजी खाली नमूद अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्य मालमत्तेचा **प्रत्यक्ष ताबा** घेतलेला आहे. दि. 26.08.2020 रोजीच्या अभिहस्तांकन कराराच्या अनुषंगाने ऑसरेव (इंडिया) लि. यांनी सफेंसी अधिनियम, 2002 मधील अनच्छेद 5 अंतर्गत अभ्यदय को-ऑप बँक लिमिटे एसीबीएल') यांचेकडून वर नमूद कर्जदाराच्या वित्तीय मत्ता सर्व अधिकार, मालकी हक्क व स्वारस्य आणि अंतर्निहत हित्रमंत्रंशांमह अध्याहित केलेल्या आहेत. याद्रोगे मंत्रालक (कर्जदार) महापादार जामीनदार आणि मत् लोकांना याद्वारे सचित करण्यात येते की थकबाकीच्या वसलीसाठी ॲसरेक (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकार खाली नमूद अनामत मत्तेची विक्री करू इच्छितात आणि त्यामुळे अनामत मत्तेच्या खरेदीसाठी मोहरूबंद लिफापर मध्ये निविदा/ बोली आमंत्रित आहेत. मालमत्तांची विक्री पूर्णपूर्ण 'जशी आहे जेथे आहे'. 'जशी आहे जे काही आहे' आणि 'जशी आहे तथे जे काही आहे' आणि 'कुठलाही उपाय नाही' तत्त्वांवर करण्यात येईल.

सुरक्षित मालमत्तेचे	राखीव किंमत	बयाणा रक्कम	बोली वृद्धी			
वर्णन	(रु. लाख)	(रु. लाख)	मूल्य (रु. मध्ये)			
गट क्र. 94/1 (जुना गट क्र. 297/1) मोजमाप 1 हेक्टर 93	3321.00	332.00	10.00			
आर्स (19300 चौ.मीटर) आणि गट क्र. 94/2 (जुना गट						
क्र. 297/2) 4 हेक्टर 47 आर्स (44700 चौ.मीटर) सोबत						
तेथील औद्योगिक इमारत/संरचना मोजमाप 25,556.77						
चौ.मीटर, गाव नांदूर, तहसील दौंड, जि. पुणे येथे स्थित आणि						
नांदूर ग्रामपंचायतीच्या स्थानिक हद्दीत, सहजपूर, मे. मिराज						
सिरॉमिक्स प्रा. लि. च्या मालकीचे असलेले औद्योगिक क्षेत्र						
सोबत प्लांट आणि मशिनरी आणि स्टॉक आणि बुक कर्जांसह.						
लिलावाचे तपशीलः						

मालमत्तेची तपासणी: दि. 13.09.2024 रोजी सकाळी 11.30 ते दपारी 02.30 वा **बोली फॉर्म संकलन:** 02.09.2024 ते 19.09.2024 - सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 बोली फॉर्म सादर करण्याची शेवटची दिनांक आणि वेळ: 19.09.2024 रेजी दुपारी 4.00 पर्यंत. बोली फॉर्म संकलन/ सादरीकरण चे ठिकाण: ॲसरेक (ईडिया) लिमिटेड यांच्या- 201/202ए, बिल्डिंग नंबर 2, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चर्काला, अंधेरी(पू), मुंबई - 400093 येथील कार्यालयातून. ॲसरेक (इंडिया) लिमिटेड यांच्या (www.asrecindia.co.in) या वेबसाइटवरून निवद फॉर्म देखील डाउनलोड केले जाऊ शकतात. लिलावचे ठिकाण: ॲसरेक द्वारे प्राप्त झालेल्या ऑफर/निवदा,

आमच्या वर नमूद केलेल्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारयाद्वारे दि. 20.09.2024 रोजी सकाळी 11.00 वा

अरी व प्राती: [1] पाधिकत अधिकारयाच्या उत्तम ज्ञान आणि महितीनसार मालमत्तेवर कोणतेही भार नाही

उघडल्या जातील. ज्यामध्ये परस्पर बोली लावली जाऊ शकते.

इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेवरील बोजा, मालमत्तेचे टायटल आणि माल परिणाम करणारे दावे/ हक्क/ देय याविषयी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात ॲसरेकची कोणतीर बांधिलकी किंवा कोणतेही प्रतिनिधीत्व सिद्ध होत नाही व त्याशी बांधील असणार नाही. मालमत्तेची विक्रि ॲसरेव ला ज्ञात असलेल्या किंवा ज्ञात नसलेल्या सर्व विद्यमान भागसह करण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकारी/ सुरक्षि धनको कोणत्याही त्रयस्थ पश्चकाराचे दावे। हक्का मते याकरिता कोणत्याही तरहेने जबाबदार असणार नाही [2] लिलाव वर नमूद केलेल्या संपूर्ण मालमत्तेसाठी 'जशी आहे जेथे आहे', 'जशी आहे जे काही आहे' आ 'जशी आहे तेथे जे काही आहे' आणि 'कुठलाही उपाय नाही' तत्त्वांवर आयोजित करण्यात येईल. [3] बोली फॉर्म रु.500/- प्रति फॉर्म (नॉन-रिफंडेबल)च्या पेमेंटवर उपलब्ध होईल. बोली फॉर्म www.asrecindia.co.ir या वेबसाइटवरून डाऊनलोड केला जाऊ शकतो आणि प्रति फॉर्म रु. 500/- (नॉन-रिफंडेबल) आकारले जा शकतात. बोली सादर करताना प्राधिकत अधिकारयाकडे निविदा सादर केल्या जाऊ शकतात. [4] निविद दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **ॲसरेक (इंडिया) लिमिटेड** च्या प्राधिकृत अधिकारयाकडे बिलिंडर क्र. 2, युनिट क्रमांक 201-202ए आणि 200-202बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पीरेट पार्क, अंधेरी घाटको लिंक रोड, चकाला, अंधेरी (पर्व), मंबई-400093 येथे सादर करण्यात यावी किंव tushar.shinde@asrec.co.in/ navinanchan@asrecindia.co.in या ईमेलद्वारे साद करावेत. बोली फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख **19.09.2024 दुपारी 4.00 पर्यंत आहे**. दि. 19.09.2024 रोजी दुपारी 4.00 नंतर प्राप्त झालेल्या बोलीचा फॉर्म किंवा बयाणा रक्कम (ईएमडी) कोणत्याही कारणास्तर स्वीकारले जाणार नाही. बयाणा रकमेशिवाय सादर केलेली बोली सरसकट नाकारली जाईल. [5] यशस्व बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) विक्रिच्या विचाराधीन घेतली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची बयाण रक्कम ठेव सदर पद्धतीत परत केली जाईल. बयाणा रक्कमे वर कोणतेही व्याज मिळणार नाही. बोलीदारांना विनं करण्यात येते की त्यांनी जलद आणि योग्य परतावा सुकर होण्याकरिता त्यांच्या बँक अकाउंटचा तपशील द्यावा. [6] स्वारस्य असलेले बोलीदार/ खरेदीदारांनी बयाणा रक्कम एकतर बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाख **लाभार्थीचे नावः** ॲसरेक-पीएस-02/2020-21 ट्रस्ट, **खाते क्रमांकः** 009020110001491 **आयएफएससी कोड:** BKID0000090 या खात्यात एनईएफटी/ आस्टीजीएस द्वारा किंवा **ॲसरेक-पीएर** 02/2020-21 ट्रस्ट च्या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेवर काढलेले आणि मुंबई येथे देव डिमांड ड्राफ्टद्वारे सादर करण्यात यावे. [7] यशस्वी बोलीदार त्वरिते म्हणजेच त्याच दिवशी किंवा उशिरात उशि कामार्च्या पढील दिवशी, जसे असेल त्यानुसार, विक्रि किमतीच्या 25% रक्कम (भरणा केलेली बयाणा रक्क सामविष्ट) प्राधिकृत अधिकारीकडे जमा करावी आणि त्यास कसूर झाल्यास, बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल आणि मालमत्ता पुन्हा विक्रिकरिता ठेवण्यात येईल. [8] विक्रि किंमतीची उर्वरित रक्कम मालमत्तेच्या विक्रिच्य निश्चितीकरणाच्या 15 व्या दिवशी किंवा तत्पूर्वी किंवा सदर विस्तारित कालावधीत जो सुरक्षित धनको व यशस्वी बोलीदारादरम्यान लेखी विनंतीनुसार मान्यतेअधीन प्रदान करावयाची आहे. वरील विनिर्दिष्ट वेळेत प्रदानास कसृ झाल्यास डिपॉझिट जप्त करण्यात येईल आणि मालमत्तेची पुनर्विक्रि करण्यात येईल आणि कसूर करणारे खरीदद

मत्तेवरील सर्व दावे किंवा कोणतीही रक्कम गमावेल, ज्यॉकरिता तदनंतर मालमत्तेची विक्रि करण्यात येईल. [9

विक्री सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस अँकट 2002 च्या नियम/ शर्तीच्या अधीन असेल. [10] बयाणा रकमेशिवाय आणि, किंवा राखीव किमतीपेश्व कमी असलेली बोली स्वीकारली जाणार् नाही/ तिची पुष्टी केली जाणार् नाही. [11] इच्छुक बोलीदार वि

13.09.2024 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 02.30 वाजता मालमत्तेची तपासणी करू शकतात. संपर्व

तपशीलः श्री. तुषार शिंदे- मो. क्र. 9930947393, 022- 61387037, श्री. जगदीश शहा- मो. क्र

9819931487, 022- 61387042 आणि श्री. नवीन आंचन- मो. क्र. 9820250145, 022-

61387025 वर कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क साधा. [12] प्राधिकत अधिकारी त्याकरिता कोणतेही कारण

दाखवता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव/ बोली स्वीकारण्याचा किंवा नामंजूर करण्याचा आणि/ किंवा कोणत्याही शर्त

व अटींमध्ये फेरबदल करण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. [13] यशस्वी बोलीदार कायद्याच्या अनुसार ला ज जारान्य ने राज्यता करण्याता कह संदूर्ग उनाता जाता. [13] वस्त्या बालायत कार्यवाचा जानुतार स्थाप्त असल्याप्रमाण जीएसटी, नोंदणी, स्टेंप ड्युटी, नोंदणी शूल्क, आनुषींगक खर्च वाकरिता आकार दे वर्ष सोसतील. [14] विक्रीच्या अटी आणि शतींचे पालन केल्यावर आणि विक्रीची पुष्टी केल्यावर प्राधिकृत अधिकारी

यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्रीचे प्रमाणपत्र जारी करतील. [15] वरील नियोजित लिलाव कोणत्याही कारणास्तव

अयशस्वी झाल्यास, ॲसरेक ला या सूचनेद्वारे खाजगी कराराच्या मार्गाने किंवा सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुठ आणि सरफेसी कायदा, 2002 च्या नियम 8(5)च्या तरतुर्दीनुसार सुरक्षित मालमत्ता लिलावाच्या अंतर्गत विकण्याचा अधिकार आहे. [16] सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/प्राधिकृत अधिकारयाच्या मान्यतेच्या अधीन असेल. ही सूचना, सुरक्षित मत्तेच्या विक्रिकरिता कर्जदार आणि संयुक्त/सह कर्जेदार/ जामीनदार यांच्या करीता, जर त्यांची संपूर्ण थैकित देणी वर नमद केलेल्या तारखे दिवशी प्रदान न केल्यास. सर्फेसी कायदा व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. नोंद. कार्यालय: 11 वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-400013. CIN No.: U67190MH2008PLC187552 संपर्क क्रमांक (022) 61827414, (022) 61827375

ताबा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणारया परिशिष्ट IV नुसार)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकत अधिका असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्र 2002 च्या नियम 9 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल अधिकारांचा वापर करीत खाली नमूद केल्याप्रमाणे एक **मागणी सूचना** निर्गमित केली ज्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत त्या सूचनेत नमूद रकमेच भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेडे करण्यात असम उरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की जिल्हा न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार तहसीलदार, पुणे यांनी सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्यात आलेल , मधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **पत्यक्ष ताबा** घेतला आणि तो पाधिक अधिकारयांना सुपूर्द केला. अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भा कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्य पंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **टाटा कॅपिटल हाऊसिं**ग **कायनान्स लि.** च्या खाली नमूद रक्कम तसेच त्यावरील व्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्क, खच

इ. च्या भाराधान असल.	•					
कर्ज खाते क्र.	बाध्यताधारी/ कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	प्रत्यक्ष ताबा दिनांक ऑर्डर दिनांक			
9612776 आणि 10065863 आणि TCHIN0279 000100061033 आणि TCHIN0639 000100140806	श्री. अब्दुल कय्युम सय्यद आणि सौ. अमिना कय्युम सय्यद	11-11-2023 रोजी नुसार रक्कम रु. 6579180/- (रुपये पासष्ट लाख एकोणऐंशी हजार एकशे ऐंशी फक्त)	प्रत्यक्ष ताबा दिनांकः 30.08.2024 ऑर्डर दिनांकः 07.06.2024 केस क्र. 815/2024			
सुरक्षित मालमत्तेचे/अचल मालमत्तेचे वर्णनः अनुसूची-अः पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि						

कुकड़े, मालमत्ता सर्बोधत फ्लॉट क्र. 1106 मोजमाप सुमारे 59.48 चौ.मी. कार्पेट, टेरेस मोजमाप सुमारे 7.90 चौ.मी. "गिनी बेलिना" मध्ये इमारत क्र. ए मध्ये 11 व्या मजल्यावर, त्यापैकी सर्व्हें क्र. 282 हिस्सा क्र. 2/3/2 आणि सर्व्हे क्र. 282 हिस्सा क्र. 2/3/3, गाव लोहेगाव तालुका हवेली, जिल्हा पुणे, लोहेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत.

9570460 आणि	श्री. स्वप्नील पोपट	11-10-2023	प्रत्यक्ष ताबा		
TCHIN0639	आढाव आणि	रोजी रक्कम	दिनांक:		
000100063817	श्री. पोपट रघु आढाव	ফ. 1075932/-	27.08.2024		
	आणि	(रुपये दहा लाख	ऑर्डर दिनांक:		
	सौ. पूजा स्वप्नील	पंच्याहत्तर हजार	22.05.2024		
	आढाव	नऊशे बत्तीस	केस क्र.		
		फक्त)	1025/2024		
सुरक्षित मालमत्तेचे/अचल मालमत्तेचे वर्णनः अनुसूची-अः पुढील मालमत्तेचे सर्व खंड					

आणि तकडे. निवासी सदनिका/ परिसर क्र. 111 मोजमाप 24.06 चौ.मी. कार्पेट क्षेत्रफळ (बाल्कनी आणि फंजिबल च्या क्षेत्रासह) ''प्लेटॉर राजगुरुनगर'' या नावाने ओळखल्या जाणारया कल्पातील 'ए3' या इमारतीचा पहिला मजला यावर बांधले जात आहे. जमीन संबंधित सर्व्हे ब्र 189 आणि एएमपी; 190/1/ए/2 यावर बांधलेले, गाव सातकरस्थळ, ता. खेड, जिल्हा पुणे येथे

दिनांक : 01.09.2024 स्थान : पुणे

(स्वा/-) प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड करित



ऑक्शनसाठीच्या अटी व शर्ती साठी www.centralbankofindia.co.in. वर उपलब्ध आहेत.

क्षेत्रीय कार्यालय - पुणे, द्सरा मजला, 317, एम.जी. रोड, पुणे - 1, ई-मेल - recvpunero@centralbank.co.in

अचल मालमत्ता विक्रीकरिता विक्री सूचना

दि सिक्युरिटायझेशन इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८ (६) सह वाचले जाणारे दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, तहत अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-ऑक्शन विक्री सूचना तमाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामीनदार यांना यादारे सचीत करण्यात येते की, धनको / बँकेकडे संरक्षीत तारण असलेली खालील नमुद अचल मालमत्ता ज्याचा प्रत्यक्ष ताबा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी घेतलेला आहे. सदरील मालमत्ता विनांक १७/०९/२०२४ रोजी "जसे आहे जेथे आहे", "जे आहे जसे **आहे "**, आणि **"तेथे जे आहे"**, या तत्वावर वेब पोर्टलवर (https:// www.ebkray.in/eauction-psb), विक्रीसाठी उपलब्ध आहे. सदर मालमत्ता सेंटल बँक ऑफ इंडिया यांना खालील संरक्षीत ऋणको यांचेकडून येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी विक्रीस काढलेली आहे. कर्जदार, जामीनदार व मालमत्ता याचा सविस्तर तपशिल आणि ई-

	<u>अचल मालमत्तेचे विवरण</u>						
कर्जदार/ जामिनदार नाव	देय रक्कम (रूपयामध्ये)	मालमत्तेचे विवरण	राखीव किंमत	ईएमडी	वाढीव बोली रक्कम	इतर	निरीक्षण दिनांक आणि संबंधित व्यक्ति संपर्क क्रमांक
सौ. गीतांजली ज्ञानेश्वर रणशूर (प्रत्यक्ष ताबा)	अधिक व्याज ३१.०१.२०२२ पासून.	फ्लंट क्रमांक ३०३, तिसरा मजला, शुभंकर बिल्डिंग, अनुक्रमांक २ हिसा क्रमांक १०/२, कार्पेट क्षेत्रफळ सुमारे ४४६ चौरस फूट + संलग्न टेरेस चटई क्षेत्रफळ सुमारे २२ चौ. फूट + वाटप केलेल्या कार पार्किंग चतुःसीमा : उत्तर : पॅसेज,	१९,१९,०००/ – एकोणीस लाख एकोणीस हजार फक्त	रू. १,९१,९००/- एक लाख, एक्यानऊ हजार नऊशे फक्त	90000/- दहा हजार फक्त	बँकेला ज्ञात नाही	१३-०९-२०२४ समाधान ढाकणे मो. नं. ८३९०९०२२९७
		जिना आणि फ्लॅट क्रमांक ३०१, दक्षिण: मोकळ्या जागेने, पूर्व: फ्लॅट क्रमांक ३०४, पश्चिम: फ्लॅट क्रमांक ३०२.					मालमत्ता आयडी: CBIN8115114182

या सुचनेद्वारे कर्ज घेणाऱ्या / कर्जदार / जामीनदाराला सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ (६) नियम ९(१) नुसार सूचीत करण्यात येते की दिलेल्या तारखेस तारण ठेवलेली सदर मालमत्ता ई–लिलावाद्वारे विक्री केली जाईल. ई–लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुक निविदाधारकांनी त्यांच्या नावाची नोंद https:// www.ebkray.in/eauction-psb वर करून त्यांचे युजर आयडी व पासवर्ड प्रक्रीयेत भाग घेण्यापूवी तयार करून घ्यावेत. इच्छुक निविदाधारकांनी त्यांचे पासवर्ड बदलून घ्यावेत. निविदाधारक लिलावप्रक्रियेविषयी अधिक माहिती व प्रशिक्षण व्हिडीओसाठी https:// www.ebkray.in/eauction-psb वर भेट देऊ शकतात. तसेच विस्तृत नियम व अटींच्या माहितीसाठी बँकेची वेबसाईट https:// www.ebkray.in/eauction-psb वर लिंक दिलेली आहे.

निविदाधारकांनी त्यांच्या के. वाय. सी. दस्त वर https://www.ebkray.in/eauction-psb वर नोंद करून त्यांची पडताळणी करून त्यानंतरच इ.एम.डी चलन हे एनईएफटी /ट्रान्सफर मध्दतीने ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये https://www.ebkray.in/eauction-psb येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पुणे **मोबाईल क्रमांक ८४५२०६१९६८** किंवा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिं<u>ह</u>गड टेक्निकल इन्स्टिट्युट शाखा, पुणे मोबाईल**

क्रमांक ८३९०९०२२९७. सुरक्षा व्याज नियम (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या तरतुदीनुसार अटी व शर्ती बंधनकारक असतील. मालमत्तांसाठी सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८(६)/नियम ९(१) अंतर्गत वैधानिक १५ दिवसांच्या विक्री सूचना.

दिनांक : ३१/०८/२०२४ प्राधिकत अधिकारी टीप - मुळ इंग्रजी मसुदा ग्राह्य ठिकाण : पुणे सेंटल बँक ऑफ दंदीय



k*rloskar

एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लि.

(पूर्वीची 'फुर्लटन इंडिया होम फायनान्स कं. लि.') कॉर्पोरेट कार्यालय: 503 आणि 504, 5 वा मजला, जी-ब्लॉक, इन्सिप्रे बीकेसी बीकेसी मेन रोड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (ई), मुंबई-400 051. **नोंद. कार्यालय:** मेघ टॉवर्स. 3 रा मजला. जना क्रमांक 307. नवीन क्रमांक 165. पुनामल्ली हाय रोड मदुराव्होयल, चेन्नई-600 095.

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना [(परिशिष्ट IV) नियम 8 (1)]

ज्याअर्थी, <mark>एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड चे, (पूर्वीची फुर्लटन इंडिया होम फायनान्स कंपनी लि.)</mark> एक गृहनिर्माण वित्त कंपनी (नॅर् हाऊसिंग बँकेकडे रीतसर नोंदणीकृत (पूर्णपणे आखीआयच्या मालकीची) (बापुढे "एसएमएचएफसी" म्हणून संदर्भित) त्यांचे प्राधिकृत अधिकारी असलेल्ल निम्नस्वाक्षरीकारानी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 3 यासह वाचलेल्या कलम 13 (12) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करीत, उक्त सूचनेच्य स्वीकृतीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या रकमेची आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्याकरिता सदर कायद्याच्या अनुच्छेद 13(2 अंतर्गत खालील कर्जदारांवर (खाली नमूद केलेली नावे) फर्माविणारी खाली नमूद दिनांकास **मागणी सूचना** निर्गामित करण्यात आली आहे. कर्जदार रकमेची परतफे करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा खाली नमूद केलेल्या कर्जदारांना तसेच आम जनतेस याद्वारा सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्त (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8 यासह वाचलेल्या कायद्याच्या अनच्छेद 13 च्या उप-विभाग (4) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या आधिकारांच्य अमलबजावणीत याखालील वर्णिलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. विशेष करून कर्जदार आणि आम जनतेस याद्वार सावध करण्यात येते की कोणीही मालमत्तेबाबत व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार यावर नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता "एसएमएचएफसी" च्या भाराधीन असेल

٥٦.	वरगदास गानानदार वा व	पुरादारा नारानराज जनग	मानजा सूजना	साजा
क्र.	नाव/ कर्ज खाते क्र.	(स्थावर मालमत्ता)	दिनांक आणि रक्कम	दिनांक
1.	कर्ज खाते क्र.:	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 401 चौथ्या मजल्यावर मोजमाप क्षेत्रफळ		28
		403 चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ म्हणजे 544 चौ.फू. बिल्ट अप म्हणजे 50.55 चौ.मी. सोबत		ऑगस्ट
	1. परमेश्वर नागनाथ	संलग्न टेरेस 95 चौ.फू. कार्पेट म्हणजे 128 चौ.फू. बिल्ट अप म्हणजे 11.89 चौ.मी. एकूण		2024
	पाटोळे	672 चौ.फू. विक्रीयोग्य बिल्ट अप म्हणजे 62.42 चौ.मी. श्री सदुरु कृपा म्हणून ओळखल्या	एक हजार सातशे	
		जाणारया प्रकल्पातील इमारत क्र ए मध्ये, मालमत्ता संबंधित सर्व्हे क्र. 48/3सी/2 यावर बांधलेले,		
	पाटोळे	गावः कात्रज, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित, मालमत्तेच्या चतुःसीमाः पूर्व-चव्हाण यांची	03.06.2024 रोजी	
		मालमत्ता; पश्चिमः ओढा; उत्तरः खाबिया यांची मालमत्ता; दक्षिणः नांदे यांची मालमत्ता.	नुसार	
ठिक	ठिकाण : पुणे, महाराष्ट्र, (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, एसएमएफजी इं		या होम फायनान्स कं	पनी लि.
टियां	देवांक • ३९ ०९ २०२४			च्चि 'ो

येस बँक लिमिटेड नोंदणीकत आणि कॉर्पोरेट कार्यालयः येस बँक लिमिटेड, येस बँक हाउस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत,

सांताक्रझ पर्व, मंबई- 400055. CIN: L65190MH2003PLC143249. ईमेलः communications@yesbank.in, वेबसाइटः www.yesbank.in अचल मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे येस बँक लिमिटेड ("बँक") चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (''कायदा'') अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 9 सह वाचण्यात येणारया अनच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत एक मागणी सचना निर्गमित केली ज्यात संबंधित कर्जदार यांना खाली नमूद केलेल्या रकमेची 60 दिवसांच्या आत परत फेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 (4) अंतर्गत त्याला / तिला बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे. कर्जदार / सुरक्षा प्रदाते व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली नमुद मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा कोणताही व्यवहार केल्यास तो बँकेच्या खाली नमूद केलेल्या खाम सोबत खर्च, शुल्क, खर्च आणि त्यावरील व्याजासह इतर सर्व थकबाकी

कर्जदार / सुरक्षा प्रदाते सदर रकमेंची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार / सुरक्षा प्रदाते व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की

रकमेच्या भाराधीन असेल. अधिनियम 13 (8) अंतर्गत विचार केल्याप्रमाणे आमची सर्व देय किंमत, शूल्क आणि आमच्याद्वारे केलेले खर्च यासह लिलाव / विक्री / खाजगी करारा साठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कधीही निविदा केल्या गेल्यास सुरक्षित मालमत्ता आमच्याद्वारे विकली किंवा हस्तांतरित केली जाणार नाही आणि त्या सुरक्षित

मालमत्तेच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी आमच्याकडून कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही

11(11(1-11) 6(11(1(1)) 1441 1437(10) 31(1-114) 2 1 31 1 (10) 1 31(1) 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1							
अ.		कर्ज खाते	सूचना रक्कम	13(2)	ताबा		
क्र.	सह-कर्जदार यांचे नाव	क्र.	(रु.)	सूचना दिनांक	दिनांक		
1	अनिता सुरेश गायकवाड,	AFH000800630817	19,75,236.84	16-एप्रिल-24	28-ऑगस्ट-24		
	करण सुरेश गायकवाड						
	ग मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 1108, 11	1वा मजला, विंग-ए, ''महादेव पार्क'',	गट क्र. 1651, प्लॉट	क्र. 1, चिखली, ता	. हवेली, जिल्हा - पुणे		
- 4	11062 येथे स्थित.						
2	भाग्यश्री नितीन पाटील,	MIC000801133491,	39,53,050.30	15-एप्रिल-24	28-ऑगस्ट-24		
	नितीन अशोक पाटील	MIC000801368442					
	ग मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 403, 4१	या मजला, विंग-बी, ''प्रशांत प्लाझा प	फेज 2'', प्लॉट क्र. ^५	99, चिखली, ता. ह	वेली, जिल्हा - पुणे -		
411	1062 येथे स्थित.						
3	दादासाहेब पांडुरंग मेटे आणि	AFH000800707561	827368.24	14-फेब्रु-24	29-ऑगस्ट-24		
	माया दादासाहेब मेटे						
तारण मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 213, दुसरा मजला, बिल्डिंग-बी, ''निवारा नेरे भाग-1'', सर्व्हे क्र. 125, गाव - नेरे, ता. मुळशी, जिल्हा - पुणे -							
411033 येथे स्थित.							
4	दादासाहेब पांडुरंग मेटे आणि	AFH000800465665	1112215.02	14-फेब्रु-24	29-ऑगस्ट-24		
	माया दादासाहेब मेटे						

AFH000800766208 गणेश रंगाप्पा गायकवाड. 28-ऑगस्ट-24 920366.22 14-फेब्र्-24 सुमन रंगप्पा गायकवाड <mark>तारण मालमत्तेचे वर्णन-</mark> प्लॅट क्र. 316, तिसरा मजला, विंग-बी, ''श्री सिद्धीवनायक पार्क'', गट क्र. 31/2, गाव - वडकी, ता. - हवेली, जिल्हा पुणे - 412308 येथे स्थित.

किरण बबलू अटलूर, AFH000800486717 17-नोव्हेंबर-23 28-ऑगस्ट-24 2581041.07 धनश्री उल्हास शेंडगे (किरण बबलू अटलूर यांची पत्नी)

तारण मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 214, दुसरा मजला, बिल्डिंग-बी, ''निवारा नेरे भाग-1'', सर्व्हे क्र. 125, गाव - नेरे, ता. मुळशी, जिल्हा - पुणे

तारण मालमत्तेचे वर्णन- अपार्टमेंट / फ्लॅट क्र. ए7-701, 7वा मजला, विंग-ए7, ''ऐश्वर्यम हमारा फेज-क' गट क्र. 94, प्लॉट क्र. 1, गाव - चिखली ता. हवेली, जिल्हा - पुणे - 411062 येथे स्थित. AFH000801140258 कष्णा भगवान शिंदे.

1489251.71 15-फेब्रुवारी-24 28-ऑगस्ट-24 मनीषा राजेंद्र कटकधोंड

(कृष्णा भगवान शिंदे यांची पत्नी)

तारण मालमत्तेचे वर्णन- फ्लॅट क्र. 614, 6वा मजला, बिल्डिंग क्र.- सी, ''शुभारंभ'', सर्व्हे क्र. 64/3/6, हडपसर, ता. हवेली, जिल्हा - पुणे - 411028

AFH000801281715 28-ऑगस्ट-24 राजकमार निजय स्वामी. 15-जुलै-23 2686614 ज्योती राजकुमार स्वामी <mark>तारण मालमत्तेचे वर्णन-</mark> फ्लॅट क्र. 1008, 10 वा मजला, विंग- बी, ''अक्ष वृंदावन क<mark>्क्र</mark>', गट क्र. 117 आणि 118, प्लॉट क्र. 3, गाव चिखली, ता

हवेली, जिल्हा - पुणे - 411062 येथे स्थित. AFH000801319751 सीताराम विजय भालेकर, 1777418.76 18-जुलै-23 27-ऑगस्ट-24 लक्ष्मी विजय भालेराव

तारण मालमत्तेचे वर्णन- पलॅट क्र. 202, दुसरा मजला, ''सोनाई हाइट्स'', सर्व्हे क्र. 115, हिस्सा क्र. 2, गाव चोवीसवाडी, ता. - हवेली, जिल्हा पुणे - 412307 येथे स्थित. AFH000801532913 2375068.64 15-मार्च-24 27-ऑगस्ट-24 पुष्पांजली विष्णु मुळे

तारण मालमत्तेचे वर्णन- फ्लॉट क्र. 103, पहिला मजला, ''सोनाई हाइट्स'', सर्व्हे क्र. 115, हिस्सा क्र. 2 गाव - चोवीसावाडी, ता. - हवेली, जिल्हा पुणे - 412105 येथे स्थित. दिनांक: 01.09.2024 स्वा./- प्राधिकृत अधिकारी

नोंदणीकृत कार्यालय: १३, लक्ष्मणराव किर्लोस्कर रोड,

खडकी, पुणे ४११ ००३

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L27101PN1991PLC063223

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि नोंद तिथी / तारीख यासंबंधी सूचना

याद्दारे सूचना देण्यात येते की, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १४ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) किंवा अन्य दृकशाव्य सुविधेव्दारे (ओएव्हीएम), तसेच कंपनी कायदा २०१३ (कायदा) त्यातील बदललेले नियम, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या दि. ८ एप्रिल १०१० चे साधारण परिपत्रक क्र.१४/१०१०, दि. १३ एप्रिल २०२० चे साधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. ५ मे २०२० चे साधारण परिपत्रक क्र. २०/२०२० आणि २८ डिसेंबर २०२२ चे साधारण परिपत्रक १०/२०२२ आणि साधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रीतपणे एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची (सेबी) नियमावली २०१५, त्यातील बदल, आणि सेबी ने जारी केलेल्या दि. ७ ऑक्टोबर २०१३ रोजीच्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 आणि दि. ११ जुलै २०२३ रोजीच्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/P/2023/120 (एकत्रीतपणे सेबी परिपत्रके) नुसार घेण्यात येणार

पुढे सूचना देण्यात आली आहे की, संचालक मंडळाने ९ ऑगस्ट १०१४ रोजी झालेल्या बैठकीत सभासदांच्या मान्यतेसाठी . २०१३-२०१४ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी **₹५ प्रती भागांसाठी ₹**२.५० (म्हणजे ५० टक्के) अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. एजीएम आणि अंतिम लाभांश मिळविण्यासाठी पात्र सदस्यांची यादी निश्चित करण्यासाठी **शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४** ही नोंद तिथी/तारीख निश्चित करण्यात आली आहे.

एमसीए आणि सेबी परिपत्रकामध्ये मान्यता दिल्याप्रमाणे एजीएमची सचना आणि २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांचे डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे नोंदविले आहे अशांना पाठविले आहेत. एजीएम सभेची सूचना आणि १०१३-१०१४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.kirloskarferrous.com</u> आणि बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> च्या संकेत स्थळावर उपलब्ध होतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, त्यातील नियम, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियम २०१४ च्या कलम २०, सेबी (सूची बंधने व घोषणा गरज) नियमावली २०१४ च्या नियमितीकरण ४४ आणि त्यात वेळोवेळी केलेल्या बदलांनूसार कंपनीने सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ('NSDL') यांच्यामार्फत एजीएमच्या सूचना समाविष्ट प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मतदानांची सुविधा उपलब्ध केली आहे. सभासद एजीएमच्या स्थळाशिवाय ई-मतदान (दूरस्थ ई-मतदान) करु शकतात. दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी ग्राह्य सभासदांना मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ ही कट ऑफ तारीख ग्राह्य धरण्यात येईल.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियम, २०१४ च्या कलम २० आणि त्यात वेळोवेळी झालेले बदल यांना अनुसरुन सभासदांना खालीलप्रमाणे माहिती देण्यात येत आहे.

- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएमच्या सूचनेसोबत वार्षिक अहवाल पाठविण्याची पूर्तता ३१ ऑगस्ट २०२४ ला करण्यात
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान (दूरस्थ ई-मतदान) **शनिवार, २१ सप्टेंबर २०२४** रोज **सकाळी ९.०० वाजता** (भा.प्र.वे) सुरू
- होईल आणि **सोमवार, २३ सप्टेंबर २०२४** रोजी **सांयकाळी ५.०० वाजता** (भा.प्र.वे) बंद होईल
- रिमोट ई-व्होटिंग सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ सांयकाळी ५.०० नंतर (भा.प्र.वे) करता येणार नाही.
- ज्या सभासदांची नावे कट ऑफ तारखेला सभासद नोंदवही मध्ये मध्ये नोंदणीकृत आहेत, किंवा डिपॉझिटरी व्दारे ठेवण्यात आलेल्या लाभार्थी धारक नोंदवही मध्ये आहेत तेच सभासद दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदान करु

• जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविल्यानंतर आणि कट ऑफ तारखे पर्यंत कंपनीचे समभाग धारण केलेली असेल, अशी

- व्यक्ती लॉग ईन आणि पासवर्ड मिळविण्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवू शकते. तथापि जर कोणी व्यक्ती अगोदरच NSDL कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल, अशी व्यक्ती सध्याच्या लॉग ईन आणि पासवर्ड वापरून मतदान करु शकेल. जर एखादी व्यक्ती तिचा पासवर्ड विसरली असेल तर त्या व्यक्तीस पासवर्ड मिळविण्यासाठी 'Forgot User Details/Password' किंवा 'Physical User Reset Password' चा पर्याय <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. सभासद त्यांच्या ओटीपी (वनटाईम पासवर्ड) लॉग-ईन चा वापर करून NSDL च्या ई-मतदान प्रणालीचा ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही परंतु ते व्हिसी किंवा ओएव्हिएमची सुविधा वापरुन एजीएम मध्ये उपस्थित
- राहतील, अशा सभासदांना सभेमध्ये ई-मतदानाचा अधिकार उपलब्ध असेल.
- ज्या सभासदांनी आपले मत दूरस्थ ई-मतदानाव्दारे नोंदविले असेल असे सभासद व्हिसी किंवा ओएव्हिएमची सुविधा वापरुन एजीएम मध्ये हजर राहू शकतील, परंतु त्यांना एजीएम मध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही
- इलेक्ट्रॉनिक मतदानाची आणि व्हिसी किंवा ओएव्हिएमची सुविधा वापरुन एजीएम मध्ये हजर राहण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेली आहे. एजीएमची सूचना <u>www.kirloskarferrous.com</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि NSDL च्या <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेत स्थळावर उपलब्ध होतील
- दूरस्थ ई-मतदानासंबंधी काही प्रश्न असतील तर सभासद वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान करण्यासाठी सभासदांना उपयोगी पडणारी नियमावली <u>www.evoting.nsdl.com</u> च्या मदत विभागावर पाहू शकतात किंवा मोफत टोल फ्री नं. १८०० १०२० ९९० आणि १८०० २१ ४४३० वर संपर्क करु शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्दारे मतदान करण्यात दिल्या जाणाऱ्या सुविधांवर समस्या असतील त्यांनी त्या सोडविण्यासाठी कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ए विंग , ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३, ई-मेल <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क करु शकतात. सभासद कंपनी सचिवांना kfilinvestor@kirloskar.com या ई-मेल वर लिहू शकतात किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क करु शकतात.

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

दिनांक : 31 ऑगस्ट १०१४ मयुरेश घारपुरे कंपनी सचिव

> • दूरध्वनी : +9120 66084645 • दूरभाष : +9120 25813208 •ईमेल : <u>kfilinvestor@kirloskar.com</u> • संकेतस्थळ : <u>www.kirloskarferrous.com</u>

"Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Limited and Kirloskar Ferrous Industries Limited is the Permitted User'

च्या नियम 8(6) आणि 9(1) अंतर्गत 15(पंधरा) दिवसीय सूचनासुद्धा असणार आहे **दिनांकः** 30.08.2024, **स्थळः** मुंबई (स्वा./-) प्रिधेकृत अधिकारी, ॲसरेक (इंडिया) लिमिटेड

स्थळ : पुणे





